DECCAN BEARINGS LIMITED

REGD. OFF: OFFICE NO. 64A, FLOOR NO.4, PLOT - 327, NAWAB BUILDING, DADABHAI NAWROJI

ROAD, HUTATMA CHOWK, FORT, MUMBAI - 400001 (INDIA)

TEL: (91)(22)2285 2552, E-MAIL: deccan.bearings9@gmail.com, Website: deccanbearings.in

CIN NO: L29130MHI985PLCO35747

Date: 08th June, 2023

To, The Bombay Stock Exchange Limited, Floor 25, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001

BSE Scrip Code: 505703

Name: DECCAN BEARINGS LTD.

Sub: Submission of Newspaper Clipping for Notice of Annual General Meeting to be held 30th June, 2023

Dear Sir/ Madam,

We hereby inform the Exchange that the 38th Annual General Meeting of Deccan Bearings Limited will be held on Friday 30th June, 2023 at 11.00 A.M through Video Conference/ Other Audio-Video Means (OAVM).

Pursuant to Regulation 47(1)(d) read with 47(3) of SEBI(LODR) Regulations, 2015 we hereby enclosed copy of AGM Notice as published in "Active Times" (English Edition) and "Mumbai Lakshadeep "(Marathi Edition) Newspaper on 08th June, 2023

Kindly acknowledge the receipt of same.

Thanking You.

Deccan Bearings Limited.

Mr. Ritesh Mohan Parab Managing Director

DIN: 09494605

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड

नमुना क्र.आयएनसी-२५ए

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, मुंबई क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०११ चे नियम ४१ नुसार

मे. बेवॉटर रियाल्टी लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: ४०६, ४था मजला, काकड चेंबर्स, १३२ डॉ ए.बी. रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ०२ <mark>जून, २</mark>०२३ रोजी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात झालेल्या वार्षिक साधारण सभा/विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम् १४ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती/बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्य हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत संबंधित **क्षेत्रिय संचालक, एव्हरेस्ट, ५वा मजला, १**००, **मरीन** ड्राईव्ह, मुंबई-४००००२ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमद केलेल्या नोंदणीकत कार्यालयात पाठवावी.

बेवॉटर रियाल्टी लिमिटेडच्या वतीने व करित

सही/-अभिषेक मालपार्न ठिकाण: मुंबई दिनांक: ०८ जून, २०२३ (डीआयएन:0२३००९९९) ४०६, ४था मजला, काकड चेंबर्स, १३२ डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई-४०००१८

PUBLIC NOTICE

My client Mrs. SHAHNAZ JAHAN KHALIQUZZAMAN KHAN (W/o Late. KHALIQUZZAMAN KHAN) intend to transfer her husband's movable properties into her name, which is stand in the name of deceased KHALIQUZZAMAN KHAN. At Central Bank of India (Mahim (W/Br.). Any person having any right, title, or interest by way of inheritance or claim against the said movable properties, should send their of the said claim within 15 days of

Court Naka. Thane 400601. Mobile: 8928378484

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. चेरिश एच. मालदे हे फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, गणेश दर्शन . अपार्ट. कोहौसोलि., जगदशा नगर, घाटकोपर (प.)-४०००८६ या जागेचे मालक असून त्यांनी सदर जागा दिनांक २८.१२.१९९९ रोजीचे करारनामाद्वारे श्री. टी.एस. राजागोपालन यांच्याकडून खरेदी केले होते. श्री. टी.एस. राजागोपालन व में के.के. बिल्डर्स यांच्या टरम्यान झालेला दिनांक ०४.०९.१९७८ रोजीचा

जर कोणाकडे याचा ताबा असल्यास त्यांनी कृपया माझ्याकडे कळवावे. सदर सुचनेद्वारे येथे मुचित करण्यात येत आहे की, सदर फ्लॅटबाबत कोणताही व्यवहार करू नये, केले असल्यास ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही आणि माझे अशील कोणत्याही प्रकारे जबाबदार

दिनांक: ०८.०६.२०२३ सही/ एस. सुधाकर (वकील)

११६ बी भावेश्वर आर्केड एल बी एस मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-८६ मोबा.:९९८७०२९४१२ ई-मेल:advsudhakar116@gmail.com

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि.

कॉर्पोरेट कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरयाणा) shubham क्रापारट कावालयः ४१५, उद्याग विलास दूर.:०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-मेल: customercare@shubh

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (यापुढे शुभम म्हणून उल्लेख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना गप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकत्याँनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसः व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड** यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही रक्कम जमा करावी. कर्जदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे.

अ.	कर्ज क्र./कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	निश्चित			
क्र.		तारीख व रक्कम		तारीख			
8	कर्ज क्र.:OKAL2002000005027740,	२०.०५.२०२३ व	फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, ओम साई अपार्टमेंट, घर क्र.१७७२/	०५.०६.२०२३			
	बळीराम धोंडिबा सावळे,	रु.१५,०६,९७७/-	०००४ए, घणसोली, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०९.				
	विश्रांती बळीराम सावळे						
7	कर्ज क्र.:OBLR2208000005051239,	२०.०५.२०२३ व	फ्लॅट क्र.४०६, ४था मजला, ए विंग, साई प्रेरणा को-ऑप.हौ.	०५.०६.२०२३			
	कुशा सखाराम गायकर,	रु.१७,४२,१३७/-	सो.लि., सर्व्हे क्र.१४६, एच.क्र.२-ए, गाव निळजे, लोधा हेवन,				
	संगीता कुशा गायकर		कल्याण शिळ रोड, निळजे, डोंबिवली-पुर्व, तालुका कल्याण,				
	-		जि. ठाणे, मुंबई, महाराष्ट्र-४२१२०४.				
ठि॰	ठेकाण: गुरगाव प्राधिकृत अधिकारी						

दिनांक : ०७.०६.२०२३

RELIANCE Asset Reconstruction

रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड रिलायन्स सेन्टर, ११वा मजला, नॉर्थ साईड, आर-टेक पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३.

प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना (पहा नियम ६(२) सहवाचिता नियम ८(६))

सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतृदी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई–लिलाव विक्री सचना

. सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेली मालमत्ता प्रतिभूत धनकोकडे तारण आहे ज्याचा प्रतिभूत धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वास्तविक ताबा घेतलेला आहे.

असे की. रे**लिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड** यांनी दिनांक २९.०३.२०१९ रोजीच्या करारनामानुसार **आरएआरसी०५**९ (आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्टचे विश्वस्त <mark>रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (आरएआरसी)</mark> यांच्या नावे खालील प्रतिभूतीसह एकत्रित त्यांचे अधिकार, हक व हित यासह तुमचे कर्ज खाते ऋण/वित्तीय मालमत्ताबाबत करारनामा केला. सदर करारनामानुसार आम्ही तुमचे प्रतिभूत धनको आहोत आणि संपूर्ण कराग्दराने देशके वसल करण्याचा कायदेशीर अधिकार आहे

म्हणून **रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड**चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी यांनी १५ दिवसांची तुम्हाला सूचना दिली आहे की खाली नमुद कर्जदार/तारणकर्ता यांच्याकडुन प्रतिभूत धनको **आरएआरसी०५९ (आरएचडीएफसीएल एचएल)** ट्रस्टचे विश्वस्त **रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** यांना देय कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेत नमुद रक्कम तसेच पुढील व्याज व खर्च वसुलीकरिता ०७.०७.२०२३ रोजी जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर ई-लिलावाने खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे खाली नमुँद तारण मालमत्तेची विक्री करण्याचे निश्चित केले आहे. आरक्षित मुल्य व इसारा रक्कम खालीलप्रमाणे:

तारण मालमत्तेचे वर्णन

	तारण मालमत्तेचे वर्णन	
अ. क्र.	कर्जदाराचे नाव, मालमत्तेचे तपशील, मागणी सूचना व ताबा दिनांक	आरक्षित मुल्य इस्ठे
१	नागराज गावडा, निंगराज यांचा मुलगा आणि गिरीजा नागराज गावडा, नागराज गावडा यांची पत्नी, दोघांचा राहण्याचा पत्ताः ई-१०२, कोणार्क लोधा हेवन कल्याण शिळ रोड डोंबिवली पूर्व निळजे, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१. तसेचः फ्लंट क्र.१०८, बी-विंग, श्ला मजला, शकुंतला पॅराडाईज, गाव निळजे, डोंबिवली पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे. मालमत्ताः फ्लंट क्र.१०८, बी-विंग, श्ला मजला, शकुंतला पॅराडाईज म्हणून ज्ञात इमारत, बांधकामित प्रस्तावित इमारत जिमन प्लॉट जुना सर्वे क्र.१०८/१बी, न्यू सर्वे क्र.३९/१बी क्षेत्रफळ सुमारे १६८०चौ.मी. ४१८० चौ.मी. पैकी, गाव निळजे, डोंबिवली पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे स्थित (क्षेत्रफळ सुमारे ५८५ चौ.फु. अर्थात ५४.३६ चौ.मी.) मागणी सूचनाः रु.२३,८९,४४७.८८/ – (रुपये तेवीस लाख एकेणनव्वद हजार चारशे सत्तेचाळीस आणि पैसे अञ्चयाएंशी फक्त) २२.१०.२०१८ रोजी देय अधिक व्याज व शुल्क. ताबा दिनांक: २०.०९.२०२२	ह.२४,५४,७०५/ <u>−</u> ह.२,४५,४७१/−
?	मोह. रहमत अली व सिबना मोह. रहमत खातून, दोघांचा पत्ता: घर क्र.४७६/२, खोली क्र.७, एकता नगर, मिस्जिदजवळ, कुडुस वाडा, पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४२१३१२. तसेच पत्ता: फ्लॅट क्र.१६, २रा मजला, इ४-विंग, प्रगती नगर इमारत, गाव कुडुस, कुडुस नाकाजवळ, वाडा, पालघर, ठाणे. मालमता: फ्लॅट क्र.१६, २रा मजला, इ-विंग, प्रगती नगर इमारत, ई विंग, जमीन गट क्र.१८१/१, गाव कुडुस, कुडुस नाकाजवळ, तालुका वाडा, पालघर, जिल्हा ठाणे (क्षेत्रफळ ११५ चौ.फु.) येथील जागेचे भाग व खंड. मागणी सूचना: क.१५,७९,८२१ (रुपये पंघरा लाख एकोणऐंशी हजार आठशे एकवीस फक्त) १०.०७.२०१७ रोजी देय अधिक व्याज व शुल्क.	<u>स.१४,६८,०२४/-</u> स.१,४६,८०२/-
3	किरण रामचंद्र कांबळे, रामचंद्र यांचा मुलगा, रामचंद्र सोपान कांबळे, सोपान कानथ कांबळे यांची पत्नी आणि सचिन रामचंद्र कांबळे, रामचंद्र सोपान कांबळे यांचा मुलगा, सर्वांचा पत्ता: खोली क्र.२६३, साई कृपा चाळ, जामक्शी नगर, वाघेश्यरी मंदिर रोड, वाघेश्यरी मंदिराजवळ, मुंबई, महाराष्ट्र-४०००९७. दुसरा पत्ता: फ्टॉट क्र.४०६, ४था मजला, सर्व्हें क्र.१४७, हिस्सा क्र.२७, गाव कोपरी, वसई, तालुका जिल्हा पालघर, साई निवास, चंदनसार रोड, विरार पुर्व, ठाणे, महाराष्ट्र अणि अरविंद दत्ताराम आडेलकर, दत्ताराम शिवराम आडेलकर यांचा मुलगा, र/िट.: फ्टॉट क्र.४०६, ४था मजला, सर्व्हें क्र.१४७, हिस्सा क्र.२७, गाव कोपरी, विरार पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१३०९. दुसरा पत्ता: फ्टॉट क्र.४०६, ४था मजला, सर्व्हें क्र.१४७, हिस्सा क्र.२७, गाव कोपरी, वसई, तालुका जिल्हा पालघर, साई निवास, चंदनसार रोड, विरार पुर्व, ठाणे, महाराष्ट्र. मालमत्ता: फ्टॉट क्र.४०६, ४था मजला, सर्व्हें क्र.१४७, हिस्सा क्र.२७, गाव कोपरी, वसई, तालुका जिल्हा पालघर, साई निवास, चंदनसार रोड, विरार पुर्व, ठाणे, महाराष्ट्र (क्षेत्रफळ सुमारे ५२५ चौ.फु. अर्थात ४८.७९ चौ.मी.) येथील जागेचे भाग व खंड. सागणी सूचना: क्र.१४,६५,९९२.३२ (रुपये चौदा लाख पासष्ट हजार नऊशे व्याण्यव आणि पैसे बत्तीस फक्त) ०७.०२.२०१८	रु.१२,२८,८०६/ – ह.१,२२,२८१/ –
<i>'</i>	ताबा दिनांक: 0८.0९.२०२२ विष्णवी वसंत भगाड वांचा पत्नी आणि वसंत नागु भगाडे, नागु गणपत भगाडे यांचा मुलगा, दोघांचा पत्ता: खोली क्र.२५, इंदिरा नगर, पोईसर बोरसा पाडा रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००६७. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, साई राम अपार्टमेंट, गाव कोपरी, चंदनसार रोड, विरार (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र. मालमत्ता: फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, साई राम अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, गाव कोपरी, चंदनसार रोड, विरार (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र, जुना सल्हें क्र.४४, नवीन सल्हें क्र.१४७, हिस्सा क्र.भाग-३ (क्षेत्रफळ ५६५ चौ.फु. अर्थात ५२.५० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र) थेथील जागेचे भाग व खंड. मागणी सूचना: क.१२,६३,१३३.८८ (रुपये बारा लाख त्रेसष्ट हजार एकशे तेहतीस आणि पैसे अठ्ठ्याऐंशी फक्त) २२.१०.२०१८ रोजी देव अधिक व्याज व शल्क	रु.१३,७७,८१०/- रु.१,३७,७८१/-
,	भानु गंकर घोंगे, गंकर मारुती घोंगे यांची पत्नी आणि मंगल मच्छिंद्र गोपाळे, विट्ठल मदाहु ग्रिंदे यांची पत्नी, दोघांचा पत्ना: फ्लॅट क्र.४०३, वैष्णव सदन, बी.पी. क्रॉस रोड क्र.४, खारीगाव, भाईंदर पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५. दुसरा पत्ना: फ्लॅट क्र.४०८, वेषणव सदन, बी.पी. क्रॉस रोड क्र.४, खारीगाव, भाईंदर पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५. दुसरा पत्ना: फ्लॅट क्र.४०८, ४था मजला, विंग ए, साई सृष्ठी, चंदनसार रोड, विरार (पुर्व), पालघर, ठाणे. मालमन्ता: फ्लॅट क्र.४०८, ४था मजला, विंग ए, साई सृष्ठी कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात इमारत, गाव कोपरी, (जुने गाव चंदनसार), तालुका वर्साई, जिल्हा पालघर, ठाणे (क्षेत्रफळ सुमारे ३६० चौ.फु. अर्थात ३३.४५ चौ.मी.) येथील जागेचे भाग व खंड. मागणी सूचना: रु.१२,६०,९६०.८५ (रुपये बारा लाख साठ हजार नऊशे साठ आणि पैसे पंच्याऐंशी फक्त) ०९.०१.२०१८ रोजी देव अधिक व्याज व शुल्क.	₹.९,४४,७८४/- ₹.९४,४७८/-
	राम् के बेळकर, काकड्या गोपाळ बेळकर यांचा मुलगा आणि सुनंदा राम् बेळकर, राम् के बेळकर यांची पत्नी, दोघांचा राहण्याचा पत्ताः खोली क्र.१४, श्री गुरु दत्त अपार्टमेंट, आंबेडकर नगर, आचोळे गाव,नालासोपारा, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०९. तसेचः फ्लॅट क्र.३०४, तिसरा मजला, विंग-ए,साई स्टार अपार्टमेंट, गावठाण,गाव सातिवली, तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र. मालमप्ताः फ्लंट क्र.३०४, तिसरा मजला, विंग-ए,साई स्टार अपार्टमेंट, बांधकामित गावठाण जिमन पडलेली आणि वसलेली आहे गाव सातिवली, तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र येथे (क्षेत्रफळ सुमारे ४८३ चौ.फु. अर्थात ४४.०७५ चौ.मी.) मागणी सूचनाः क.१०,७८,५४४/- (रुपये दहा लाख अट्टयाहत्तर हजार पाचशे चव्येचाळीस फक्त) १०.०८.२०१८ रोजी देय अधिक व्याज व शुल्क.	₹.८,६४,२७०/- ₹.८६,४२७/-
_o	अंकिता सचिन खेडकर आणि सचिन दत्तात्रे खेडकर, दोघांचा पत्ताः एच.क्र.१००७, विक्रमगड, तालुका विक्रमगड, विक्रमगड ठाणे, महाराष्ट्र-४०१४०५, दुसरा पत्ताः पलॅट क्र.११८, १ला मजला, डी विंग, रामचंद्र संकुल म्हणून ज्ञात इमारत, भुमापन क्रमांक ०३, मौजे विक्रमगड, तालुका मौजे विक्रमगड, जिल्हा पालघर, मालमत्ताः पलॅट क्र.११८, क्षेत्रफळ ५६.२२ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, डी विंग, रामचंद्र संकुल म्हणून ज्ञात इमारत, भुमापन क्र.३, मौजे विक्रमगड, तालुका मौजे विक्रमगड, जिल्हा पालघर येथील जागेचे माव खंड. मागणी सूचनाः रु.१०,६०,४३६.४४ (रुपये दहा लाख साठ हजार चारशे छत्तीस आणि पैसे चव्येचाळीस फक्त) १८.०१.२०१९ रोजी देय अधिक व्याज व शुल्क.	<u>रु.८,५२,९३०/-</u> रु.८५,२९३/-

मागणी सूचना: रु.१०,४९,२८५.२५ (रुपये देहां लाख एकोणपन्नास हजार दोनशे पंच्याऐंशी आणि पैसे पंचवीस फक्त) १४.०९.२०१७ रोजी देय अधिक व्याज व शुल्क ताबा दिनांक: २२.०९.२०२२ : ०४.०७.२०२३ रोजी स.११.०० ते दु.२.०० बोली सादर करण्याची अंतिम तारीख : ०५.०७.२०२३ रोजी दु.३.०० पर्यंत ई-लिलावाची तारीख : ०७.०७.२०२३ रोजी स.१०.०० ते दु.०१.०० दरम्यान ५ मिनिटांच्या विस्तारासह.

दिपक मोहन मेवाडा, मोहनलाल जेठालाल मेवाडा यांचा मुलगा, देमा मोहनलाल मेवाडा, मोहनलाल जेठालाल मेवाडा

यांची पत्नी आणि मोहनलाल जेठालाल मेवाडा, जेठालाल मेवाडा यांचा मुलगा, सर्वांचा राहण्याचा पत्ता: ए-२०१, २रा

मालमत्ताः पर्-२०१, २रा मजला, साई रेवती कोहौसोलि, राज नगर, अलकापूरी, आचोळे, नालासोपारा पूर्व, पालघर, ठाणे महाराष्ट्र-४०१२०३ (क्षेत्रफळ सुमारे ४७० चौ.फू.) येथील जागेचे सर्व भाग व खंड.

मजला, साई रेवती कोहौसोलि, राज नगर, अलकापूरी, आचोळे, नालासोपारा पूर्व, पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०९२०३

रु. २१,१५,०००/-

रु.२,११,५००/-

विक्रीच्या नियम व अटी: १. मालमत्तेची आरक्षित मुल्यापेक्षा कमी मुल्याने विक्री केली जाणार नाही आणि प्रतिभूत धनको म्हणून आरएआरसीद्वां निश्चितीवर विक्री असेल. २. मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्र.६८, गुरगाव, हरियाणा–१२२००३ येथे ऑनलाईन ई-लिलाव संचालित केला जाईल. ३. ई-लिलावात सहभागी होण्यापुर्वी इच्छुक बोलिदारांनी त्यांची नावे www.bankeauctions.com वर नोंद करावीत आणि मे. सी? इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून युजर आयडी व पासवर्ड घ्यावा. ४. भावी बोलिदारांना मे. सी? इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (संपर्क व्यक्तीः श्री. विनोद चौहान मोबा.:+९१-९८१३८८७९३१, ई-मेल: Delhi@c1india किंवा Support@auctiontiger.net हे**ल्पलाईन क्र.७२९१९८९१२४,२५,२६)** वर ऑनलाईन प्रशिक्षण मिळेल. ५. चालु खाते क्र.:६७४२५५७०८८, बँकेचे नाव: **इंडियन बँक**, शाखा सांताकुझ पश्चिम शाखा, मुंबई-४०००५४, लाभार्थीचे नावः आरएआरसी०५९ (आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्ट, आयएफएससी कोड आयडीआयबी०००एस०१० यांचे नावे आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात इसारा रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, ईएमडी म्हणून धनादेश/ धनाकर्ष स्विकारले जाणार नाही. ६. आरक्षित मुल्यापेक्षा कमी किंवा इरठेशिवाय बोली स्विकारल्या जाणार नाही. बोलिदारांनी त्यांची बोली रक्कम प्रती लॉटकरिता **रु.५०००** पटीने वाढवावी. ७. यशस्वी बोलीदाराने यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झाल्यावर त्वरीत बोली रक्कम/विक्री मुल्याच्य २५% रक्कम (इरठेसह) जमा करावी. यशस्वी बोलिदाराने उर्वरित रक्कम यशस्वी बोलीदार म्हणून घोषित तारखेपासून **१५ दिवसांत** बोली रक्कम, विक्री मुल्याच्या ७५% रक्कम जमा करावी. ८. जर यशस्वी बोलीदार व वर नमुदप्रमाणे रक्कम भरण्यात अयशस्वी ठरल्यास जमा केलेली इरटे जप्त केली जाईल. ९. ई-लिलाव विक्री पुर्ण झाल्यानंतर ७ दिवसांत कोणत्याही व्याजाशिवाय अयशस्वी बोलिदारास इरठे परत दिली जाईल. ९० प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील हे ^{त्}यांच्या ज्ञात माहितीनुसार आहे. कोणतीही चुक, गैर अहवाल किंवा वगळणे याकरिता प्राधिकृत अधिकारी जबाबदार असणार नाही. ११. कोणतेही कारण न दर्शविता विक्रीच्या नियम व अटी बदलणे किंवा विक्री स्थगित/प्रलंबित/रद्द करणे किंवा कोणतीर्ह बोली स्विकारणे/नाकारण्याचा संपुर्ण अधिकार खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे आहे. १२. बोलिदारांनी मालमत्तेवरील अधिभार, शुल्क वैधानिक देयकांची चौकशी करावी आणि स्वतःचे समाधान करून घ्यावें. पुढे मालमत्तेवरील कोणतेही शुल्क, अधिभार याकरिता कोणताही दाव विचारात घेतला जाणार नाही आणि ऑनलाईन बोलीचे सादरीकरणानंतर कोणतेही प्रकरण विचारात घेतले जाणार नाही. १३. उपलब्ध नोंदीनुसा सदर सूचनेच्या तारखेला मालमतेवरील अन्य इतर कोणताही अधिभाराची माहिती खालील स्वाक्षरीकर्त्यास नाही. १४. मालमतेवरील वैधानिक किंव

इतर थकबाकी कर, देयके, व्हॅट, टीडीएस, जीएसटी तसेच मुद्रांक, नोंदणी शुल्क, जे असेल ते खरेदीदारास भरावे लागेल. इतर माहितीकरिता संपर्क १८००१०३९७११/१८६०२६६४१११/१८००३०९९७११ यांना संपर्क करावा

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ६(२), ८(६) व ९(१) अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक सूचना कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना थेथे सुचित करण्यात येत आहे की, लिलावापुर्वी वर नमुद केलेली रक्कम तसेच व्याज व संबंधित खर्च ज करावे अन्यथा वर नमुदप्रमाणे तारण मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि देय रक्कम असल्यास व्याज व शुल्कासह वसूल केली जाईल. लिलावाकरित निश्चित तारखेला कोणतीही बोली प्राप्त न झाल्यास प्रतिभुत धनको कोणतेही भावी खरेदीदारास आरक्षित मुल्याने किंवा खासगी व्यवहाराने सदर मालमत्तेर्च विक्री करतील. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना सुचित करण्यात येत आहे की, सदर सूचनेच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आर तारण मालमेचा ताबा घेण्याच्या वेळेत पंचनामा/वस्तुंच्या यादी अहवालानुसार पुर्नताबा मालमत्तेमधील कोणत्याही वस्तू हलविणे/घरगुती वस्तू काढून घेणे/ वैयक्तिक वस्तू काढून घेण्याबाबत कळवित आहे. सदर सूचने तारखेपासून ७ (सात) दिवसात घरगुती वस्तू/वैयक्तिक वस्तू काढून घेण्यात न आल्यास कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांच्या जोखिम, जबाबदारी व शुल्कावर जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर हटविले/विल्हेवा केले जाईल. याबाबत कोणत्याही पक्षकाराद्वारे केलेला दावाबाबत कंपनी जबाबदार असणार नाही

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०८.०६.२०२३ रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं.लि.

टीप: सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना वितरणानंतर जर काही रक्कम जमा केल्यास ते मुक्तता/तजवीजीच्या वेळी देय रक्कम म्हणून विचारात घेतले जाईल.

PUBLIC NOTICE TO WHOMSOFVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of <u>VIP industries Ltd.</u> having its Registered Office at 5th Floor, DGP House, 88 C, Old Prabhadevi Road, Mumbai, Maharashtra, 400025 egistered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Sr. No.	Name Of Shareholder/s	Folio No.	Certificate Nos.	Distinctive Nos.	No. of shares
1	Rustam Soli Dubash & Sherna Nusly Pocha	0042612	4129	3506841-3514840	8000

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates Any person who has any daim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Link Intinme India Pvt. Ltd. C-101, 1th Floor 247, Park, Lal Bahadur Shastri Marg, Yikhroli (West) "Mumbai,Maharashtra,400083 within 15 days of publication of this notice after which no daim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s

Place: Mumbai Date: 08.06.2023

Rustam Soli Dubash

Notice Tata Motors Ltd

Regd Off: Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai - 400001

Notice is hereby given the certificate of undermentioned securities of the company has been lost/ misplaced and the holders of the said securities / applicants have applied to the company to issue duplicate certificate.

Any person who has any claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue Duplicate Share Certificate without further intimation.

Sr	No	Name Of Shareholder/s	Kind of Securities & FV	No of Securities	Distinctive Nos
1	1	Rustam Soli Dubash &	EQ FV Rs 2	1120	20080671-20081790
		Sherna Nusly Pocha			
Pl	ace:	Mumbai		Sd-	
Date: 08.06.2023 Rustam Soli Dubash				Rustam Soli Dubash	

डेक्कन बेअरिंग्स लिमिटेड

सीआचएन: एल२९१३०एमएच१९८५पीएलसी०३५७४७ नॉदणीकृत कार्यालय: मजला क्र.४, प्लॉट क्र.३२७. नवाब इमारत, दादाभाई नौरोजी रोड, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई-४००००१. ई-मेल:deccan.bearings9@gmail.com

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, **डेक्कन बेअरिंग्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) **शुक्रवार, ३० जून, २०२३ रोजी स.११.००वा**. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए परिपत्रक) सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्र.१९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ , ०८ डिसेंबर, २०२१ आणि परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांव २८ डिसेंबर, २०२२ नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी), अन्य दकश्रांच्य माध्यमातन (ओएव्हीएम) होणार आहे. आगामी एजीएम व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे. म्हणून सदस्यांनी आगामी एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममार्फत

संहभागी व्हावे. वार्षिक अहवालाचे वितरण:

सदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२२–२०२३ कारता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच एजीएम घेण्याची सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) किंवा त्यांचे संबंधित डिपॉझिटर्रि . ग्रहभागीदारकडे (डीपी) एमसीए परिपत्रके व सेबीद्वारा वितरीत परिपत्रकानुसार ई–मेलने पाठविले जाईल. सूचन व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.deccanbearings.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

१. ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

. वास्तविक स्वरुपात आणि ज्यांचे ई-मेल अद्यापी नोंद/अद्यायावत नाही त्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पुव शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रावल्हेट लिमिटेड यांच्याकडे https://www.purvashare.com/email-and-phone-updation/ वर क्लिक करून नोंद/अद्यायावत करावेत आणि कंपनीचे नाव अर्थात डेक्कन बेअरिंग्स . लिमिटेड निवडावे आणि ई–मेल नोंदणीकरिता प्रक्रिया करावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांन त्यांचे ई–मेल अद्यापी नोंद/अद्यायावत केलेले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित डीपीकडे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत.

२. ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहण्याकरिता माहिती आणि ई–वोटिंगची पद्धत एजीएम घेण्याच्या नमुद आहे. वर दिलेल्या पद्धतीने त्यांचे ई-मेल यशस्वीपणे नोंद केल्यानंतर ई-मेलमार्फत सदस्यांना ई-वोटिंग णालीमार्फत मत देण्याची परिचयपत्रे प्राप्त होतील. वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा सणाऱ्या सदस्यांकरिता, ज्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए किंवा संबंधित डीपीकडे नोंद नाहीत त्यांना सविस्तर

शनिवार, २४ जून, २०२३ ते शुक्रवार, ३० जून, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तव आणि भागहस्तातरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील नियमानुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण ङिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४(१) नुसार कंपनीने त्यांच्या सदस्यांना कंपनीच्या एजीएममध्ये विचार विमर्श करण्यात येणाऱ्या व्यवसायावर मत देण्याकरिता निश्चित तारीख असलेल्या **२३ जून**, २०२३ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सविधा देऊ केली आहे. सदस्यांना सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन . ठेकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देता येईल. कंपनी कायदा २०१३ आणि त्यातील ोयमाअंतर्गत तरतूदीनुसार तपशिल खालीलप्रमाणे:

- रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २७ जून, २०२३ रोजी स.०९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २ जून, २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल
- नोंद तारखेला निबंधकांद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा कंपनीचे नोंद पुस्तकात ज्य सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना मत देण्याचा अधिकार असेल. जर एखादी व्यक्ती नोंद तारखेला सदस् नसल्यास त्यांना मतदानाचा अधिकार नसेल. अशा व्यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत <u>www.evotingindia.com</u> व . उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा
 - helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा. डेक्कन बेअरिंग्स लिमिटे सही / - रितेश परब

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.०६.२०२३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे

की, मे. सोमण सन्स निर्माण एलएलपी, नोंदणी

क्र. एलएलपीआयएन: एएबी-१९१४ यांचा पत्ता

अंबरनाथ पुर्व, जिल्हा ठाणे-४२१५०१ यांचे खालील अनुसुचीत सविस्तर नमुद केलेल्या

मालमत्तेबाबत अधिकाराची आम्ही खालील

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव

विक्री, अदलाबदल तारण, कर्ज, अधिभार बक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा,

परिरक्षा, कायदेशीर हक्क, परवाना, मृत्युपत्र, शेअर

करारनामा, मालकीहक्क, जप्ती, विकास अधिकार

पारिवारीक व्यवस्था, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा किंवा

मागणी असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह

लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्य

खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही आणि

स्वाक्षरीकर्ता चौकशी करीत आहोत.

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०९४९४६०५

दिनांक: ०८.०६.२०२३

ठिकाण: ठाणे/रायगड/पालघर

|मागणी सूचना (सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत)

अ.क्र. फ्लॅटक्र.

११०१

इसिबि बँक लिमिटेडने खालील कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना निवासी जागा आणि /र्किवा व्यवसाय विकासाच्या उद्देशाने डीसीबी बँक लिमिटेडच्या नावे योग्य नोंदणी /न्याय्य तारण /गहाण खत निर्मित करून कर्ज सुविधा मंजूर केली होती. सदर कर्जाचे पुन:प्रदान अनियमित झाले असून सदर खाते भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्देश व मार्गदर्शक तत्वांनुसार निष्क्रीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. डीसीबी बँक लिमिटेड त्यामुळे **सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत** त्यांचे हक्क वापरले असून कर्जदारांना सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** एकूण थिकत रकमेचे प्रदा

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांनासुद्धा याद्वारे पुन्हा जाहीररीत्या निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी संपूर्ण थकबाकी तसेच आज पर्यंतचे प्रभार व व्याज रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** करावे अन्यथा **डीसीबी बँक लिमिटेड** सदर **मालमत्तेचा ताबा घेवून** व ती जमा करणे व थिकत रकमेसंदर्भात विक्री रक्कम जुळवून घेण्यासाठी सर्व वा कोणताही कायदेशीर हक्क वापरील. कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना येथे मालमत्तेच्या मालकीमध्ये तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यास मनाई करण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्ज खाते क्र.	कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदारांचे नाव	गहाण मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना दिनांक	मागणी सूचना रकम
१	डीआरएचएलएमएएल००४४५४८७ व डीआरएचएलविएचएन००४४५४९०	श्री.फैयाझ मुस्सा मुल्ला श्रीमती शाहिन फैय्याज मुल्ला	फ्टॅट क्र. २०२, दुसऱ्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ७४२ चौ. फूट् (६८.९६ चौ. मीटर.) बिल्ट अप, रियान ब्ह्यू म्हणून ज्ञात इमारतीत, भूखंड क्रमांक २५, फेज - २, नोड - नावडे (१२.५% योजना), नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड - ४१०२०८ येथील सर्व भाग व खंड. आणि फ्लॅट क्र. २०१, दुसऱ्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ७४२ चौ. फूट (६८.९६ चौ. मीटर.) बिल्ट अप, रियान ब्ह्यू म्हणून ज्ञात इमारतीत, भूखंड क्रमांक २५, फेज - २, नोड - नावडे (१२.५% योजना), नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड - ४१०२०८.	શ્ હ.૦ પ. .૨૦૨૨	ह.४३,२५,९४३.८८/-
?	एचएचओएमएएनई०००५४३५३	१. श्री.दिपक गुरुनाथ राऊत २. श्रीमती दिपाली दिपक राऊत	फ्लॅट क्र. १०८, पहिला मजला, बिल्डिंग क्र. ए-१, श्री गणेश कोहौसोलि, खार्स्ड नगर, भिवंडी वाडा रोड, गाव शेलार, भिवंडी- ४२१३०२ येथील सर्व भाग व खंड.	१७.०५.२०२३	रु.५,१७,७०१.४४/-
æ	डीआरएचएलएएनई००४८१३७६	१. श्री. अब्दुलक्ताम अब्दुलरहमान खान २. श्रीमती नजमुन्नीसा अब्दुलक्ताम खान	फ्लॅट क्र. ६०२, सहावा मजला, ए विंग, बिल्डिंग टाईग ए-१, मुक्ता आशियाना, जुना मुंबईपुणे रोड, कौसा, मुंब्रा (पूर्व), ठाणे-४००६१२ येथील सर्व भाग व खंड.	१७.०५.२०२३	रू.२२,९५,६७३.३९/-
8	डीआरएचएलएएनई००५४००२७	१. श्री.रूपेश लालजी यादव २. श्रीमती शकुंतला लालजी यादव	फ्लॅट क्र. १०४, क्षेत्रफळ सुमारे ४६.४० चौरस मीटर म्हणजेच ४९९.४५ चौ. फूटकार्पेट क्षेत्र, पहिल्या मजल्यावर, बिल्डिंग क्र.०२, ए विंग, टाईप –ए-११, श्री महालक्ष्मी अपार्टमेंट बिल्डिंग नं.२, शालिग्राम टाउनशिप म्हणून ज्ञात प्रकल्पाच्या नावाने, गटक्र. १३८ आणि १३९, पडघेगाव, तालुका आणि जिल्हा पालघर -४०१४०४ येथील सर्व भाग व खंड.	१६.०५.२०२३	रू.२३,१६,७३१.००/-
ч	बीआरएचएलवीएचएन००४९७०३५	१.श्री. मनोज कोमल शर्मा २. श्रीमती प्रियांका मनोज शर्मा	फ्लॅट क्रमांक २०५, दुसरा मजला, इमारत क्रमांक ३, गॅलेक्सी गार्डन, पाषाणे, वांगणी पश्चिम, कर्जत-४१०१०१ येथील सर्व भाग व खंड.	१६.०५.२०२३	रू.२१,७५,५८६.९८/-
ξ	डीआरएचएलव्हीएएस००५६४३२८	१. श्री.आदित्य ए. साठे २. सुश्री श्वेता ए. साठे	फ्टॅट क्र.७०२, ७वा मजला, सी विंग, साची प्राइड, खंबाळपाडा, कांचनगाव, शंकेश्वर रोड, ठाकुर्ली (पू), तालुका कल्याण, जिल्हा- ठाणे, डोंबिवली-४२१२०१, महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड.	१६.०५.२०२३	रू.२६,३३,७५२.००/-

असल्यास त्याग केले आहेत आणि खालीत स्वाक्षरीकर्त्यांकडून याबाबत अधिकार प्रमाणपः वितरणाची प्रक्रिया केली जाईल. मालमत्तेचे अनुसुची

गाव अंबरनाथ, तालुका अंबरनाथ व नोंदणी उप नोंदणी उल्हासनगर, जिल्हा ठाणे, जमीन सव्हे क्र.३८(सीएच), क्षेत्रफळ ४०५० चौ.मी. आणि सीटीएस ७४६२ सह मालमत्ता पत्रकात समाविष्ट अंबरनाथ शहर सर्व्हे, अंबरनाथ नगरपरिषदेच्या मर्यादेत असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड

दिनांक: ८ जून, २०२३ मे. व्ही ॲण्ड एम लिगत

४, प्रोस्पेक्ट चेंबर विस्तारीत, तळमजला ३१७, पिठा स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. द्र::0२२-४९७२२१७२/७१

Adv. Q.A. Walvatka Chamber No.1 First Floor

documentary evidence in support publication of the said Notice, failing which claims if any shall be

deemed to have been waived. Issued On: 08/06/2023 Advocate of High Court. District & Session Court Thane, Opposite Collector Office.

मुळ करारनामा हरवला आहे. असणार नाहीत.

ठिकाण: मुंबई

वांद्रे पश्चिम शाखा : ६, मेघदूत, टर्नर रोडचा जंक्शन व लिंकिंग रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई - ४०००५०, बैंक ऑफ़ बड़ौदा भारत. दूर.:+९१ २२-२६४२१६५३, २६४३९२१६, २६४२८८६० \hat{s} -मेल:bandra@bankofbaroda.com Bank of Baroda FRESTAN STATE DESIGNATION OF THE PROPERTY OF T

कर्जदारांना सूचना (सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये)

प्रति.

मे. प्लॅटिनम होम्स प्रॉपर्टी. **र्गेदणीकृत कार्यालय :** मयासा, बँण्डस्टॅण्ड, वांद्रे पश्चिम, मुंबई - ४०००५०.

नाचनाशुक्र कानाराचा नाचाता, बन्वरूपक, नाक्ष नास्त्रम, तुबब २००००५० म<mark>र्चेबर टिकाम</mark> रामके दिच पराहे क.५, सीटीएस क्र.एफ / ९०९७, १०वा रोड, अत्मेडा पार्क, वाद्रे पश्चिम, मुंबई-४०००५०. **श्री. सुरेल एम. नूरानी (जामिनदार),** मयासा, एच.के.भाभा रोड, सरिता अपार्टमेंटच्या पुढे, वांद्रे पश्चिम, मुंबई -४०००५०.

मे. व्हर्टीस कन्स्टक्शन प्रा.लि.(जामिनदार).

श्री. आकाश बिरेला (संचालक), मयासा, एच.के.भाभा रोड, सरिता अपार्टमेंटच्या पुढे, वांद्रे पश्चिम, मुंबई - ४०००५०.

संदर्भ: बँक ऑफ बडोदा, वांद्रे पश्चिम शाखेसह कर्ज सुविधा

आसी दि. ११.०६, २०१९) ब्रीडियोसीसी-जीएम द्वारे पुरारावलोकन केलेल्या सीएसीबी च्या मंजूरीच्या आमच्या पत्र क्र.अजेंडा क्रमांक ए/२०२१-२२/३५/०३ दि. २७-०७-२०२१/ आरएमसीसी/२२-२३/आर/दि.१३-०१-२०२३ द्वारे संक्षिप्त पुनरावलोकन विविध क्रेडिट सुविधांची मंजुरी आणि मंजुरीच्या अटी संदर्भात विविध कर्ज सुविधा मान्य आणि मान्यतेच्य नियमानुसार घेण्यात आले होते. वरील मान्यतेनुसार तुम्ही याकरिता असलेली प्रतिभूत तरतुद केल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध करून उपयोगात आणली. अशा दायित्ववर प्रतिभूती हित आणि विविध कर्ज/ऋण सुविधा खात्यातील विद्यमान थकबाकी खालीलप्रमाणे

सुविधेचे	मर्यादा	व्याजाचा	थकबाकी दि.२९.०५.२०२३	प्रतिभूतीचे लघु वर्णनासह प्रतिभूती करारनामा
स्वरुप व	लाखांत	दर	रोजी (३०.०४.२०२३ पर्यंत	
प्रकार			व्याज समाविष्ट) लाखांत	
रोख ऋण	2000,00	एमसीएलआर+ एसपी + ४.९५% मासिक विश्रांतीसह	१७६३.१९	 १. प्लॉट क्र.७, सीटीएस क्र.एफ/१०९७, १०वा रोड, आल्मेडा पार्क, वांद्रे परिचम, मुंबई ४०००५० या पार्कवर स्थित प्रकल्प जमीन आणि इमारत. वर नमूद केलेल्या सिक्युरिटीज व्यतिरिक्त मुदत कर्ज सुविधा पुढीलद्वार सुरक्षित केली जाते: २. सर्व इमारतींवर हायपोथेकेशनच्या मार्गाने विशेष शुल्क, प्रकल्प विकले गेलेले आणि विकले गेलेल्या प्राप्यांसह संरचना (भाडेपट्ट्याचे भाडे, विक्रीतून मिळालेली रक्कम, लीज डिपॉझिट, लीज माडे सवलत, कॉमन एरिया चार्जेस, पार्किंग चार्जेस, कर्जदाराला मिळालेले सर्व पुनर्वित्त उत्पन्न, इतर कोणत्याही पावत्या इ.) प्रकल्पाकरिता. ३. कर्जदाराने ग्राहकांसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या अंतर्गत अनुसूचित प्राप्त करण्यायोग्य रकमेवर एक विशेष शुल्क, अशी सर्व रक्कम वर्तमान आणि भविष्यातील दोन्ही ४. टीडीआर-हस्तांतरण विकास अधिकारांवर विशेष शुल्क जोपर्यंत प्रकल्पावर लोड होत नाही तोपर्यंत ५. प्रकल्प प्राप्य वस्तृंच्या एस्क्रोवर विशेष शुल्क, त्यात जमा/जमा केलेली सर्व रक्कम आणि त्यासंदर्भातील सर्व गुंतवणूक ६. अपरिवर्तनीय वैयक्तिक/कॉपरिट हमी: अ. क्र. मा १ श्री. सुहैल एम. नूरानी १ मे. व्हरींस कन्स्ट्रक्शन प्रा.िल.
एडब्ल्यूसी वीएल-बी जीईसीएल एस(०३८४ ०६०-०० ०१९१६)	₹९०.००	९.२५%	२२१.५८	योजर्नेतर्गत क्रेडिट सुविधा परी पासूला विद्यमान क्रेडिट सुविधांसह रोख प्रवाह (परतफेडीसह) आणि विद्यमान सुविधांवर आकारण्यात येणाऱ्या सिक्युरिटीजच्या संदर्भात क्रमवारी लावेल.
एकूण	२३९०.००		१९८४.७७	

गलमत्तेच्या तारण ठेवण्याकरिता असे नमूद केले जाऊ शकते की जमीन किंवा ग्राउंड बेअरिंग अंतिम क्र.७, सीटीएस क्रमांक एफ/१०१७ , १०वा रोड, आल्मेडा पार्क, वांद्रे पश्चिम, मुंबई

(मालमतेच्या तारण ठेवण्याकरिता असे नमूद केले जाऊ शकते की जमीन किंवा ग्राउंड बेअिएंग ऑतिम क्र.७, सीटीएस क्रमांक एफ/१०१७, १०वा रोड, आल्मेडा पार्क, वांद्रे पिश्चम, मुंबई १०००५० वेथे असलेल्या मालमतेचे तारण, तारण ठेवलेल्या फ्लंटच्या वरील तपशीलाज्यितिकः (एकके परिग्रिष: १ सुसार आहे)
१. दिनांक २०.०१.२०२१ रोजीचे कर्ज पोहोचपावती पत्रात तुम्ही वैकेकडे तुमचे दायिव्य दिनांक २०.०९.२०२१ रोजी देय रक्षम क.१५,१८,९७,०८७.०५ (रूपये पंचवीस कोटी अटरा लाख सत्त्त्याण्या हजार सत्त्याएँगी आणि पेसे पाच फत्ता तुम्ही वैकेकडे तुमचे दायिव्य दिनां होती. परिच्छेद क.१ मर्च २०२२ लासं पलेल्या वर्षाच्या कंपनीच्या वास्तविक ताळेबंदात, जुम्ही ३१ मार्च २०२२ पर्वंत बेकला इ.२५,१०,०८,९५५.० च्या उत्तरदायिव्याची गुष्टी आणि कहुली दिली आहे.
२. तुम्हाला माहिती असत्याप्रमाणे, तुम्ही मार्च २०२३ लासं पलेल्या विमाहिकीयता वितार कार्य अवकाकी वरील व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे. ति.२८,०२.२०२३ आणि त्यानंतर देय असलेल्या मुदत कर्ज/मागणी कर्जाच्या सप्याचा भरणा करण्यातही तुम्ही कसूर केलेली आहे.
२. तुम्हाला माहिती असत्याप्रमाणो तुम्ही सार्च २०२३ लासं पलेल्या तिमाहिकीयता वितार कर्ज (अक्राक्री) वर्षाच्या क्राया कर्माच्या कसूर केलेली आहे.
२. तुमच्याद्वार वित्राचा व मागणी करण्यात कर्मु केले असत्याच तुमचे बाते भरता दिन्न कर्ज (अक्राक्री) मान्याचा स्वाच वित्राच वा मागणी करण्यात कर्मु केले असत्याच तुमचे बात मान्याच क्रायाच वित्राचा वा मागणी करण्यात कर्मु केले असत्याच तुमचे बात वित्राच प्रकार क्राया आले करेली नाही.
४. वरील परिच्छेद १ मध्ये नमुद विविध प्रतिभूतीदारे प्रतिभूत केलेले कर्ज सुविधेवावत तुमचे दायित्व तुम्ही गुण करू न शकले वाबत आणी तुमचे खाते नॉन-परफाँमिंग असेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले बात वा कार्याच प्रतास वित्राच श्राप्त होता अस्त कर्मच क्रायाच कर्याच एपण क्रायाच कर्याच तुमचे व्याच क्रायाच कर्याच क्रायाच वित्राच वित्राच तुमचे व्याच क्रायाच क्रायाच क्राय स्वाच्याच क्राय स्वाचच्याच त्राय स्वाचच व्याचच वित्राच क्रायाच क्रायाच कर्याच क्रायाच क्रायाच वित्राच वित्राच वित्राच वित्राच क्रायाच क्रायाच क्राय स्वचच वित्राच वित्राच क्रायाच कर्याच क्रायच कर्याच क्रायाच क्रायाच क्रायाच क्राय स्वचच वित्राच क्रायाच करित क्रायाच व्याच कर्याच १ अधकार वा वाप करण्याच त्रायाच व्याच वित्

. आमच्याकडे असलेले अन्य इतर कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही.

११९८.२४

ारस्था-- १ **वंक ऑफ वडोदा वांद्रे पश्चिम शाखेतून घेतालेन्या वांत्रे क्षेत्र द्विवेधाठी गहाण ठेवलेल्या मालमत्त्रेचे वर्णन:** पार्क रीच को-ऑपरेटिव्ह हार्ऊसिंग सोसायटी लि.ने बांधलेल्या/बांधण्यात येणाऱ्या पुनर्विकिस्ति इमारतीमधील कर्जदाराचे विकास हक्ष नगररचना योजनेच्या अंतिम भूखंड क्रमांक ७, वांद्रे क्रमांक खत (विविध) आणि सीटीएस क्रमांक एफ/१०१७ वांद्रे (पश्चिम) मुंबई - ४०००५० नोंदणी जिल्हा आणि मुंबई शहराच्या उप-जिल्ह्यात आणि महाराष्ट्र, भारत या जमिनीवर बांधण्यात येणार आहेत. राज्यातील मुंबई उपनगर पार्क रीच इमारतीमधील निर्दिष्ट युनिट्ससह आणि कर्जदाराची सर्व इस्टेट, हक्कं, शीर्षक, व्याज, मालमत्ता, दावा आणि कर्जदाराच्या कोणत्याही गोष्टीची मागणी आणि त्यावर ज्या वर्णनात वरील वर्णनाच्या सर्व गुणधर्मांचा समावेश असेल मग ते सध्या अस्तित्वात आहे, बांघलेले आहे किंवा यापुढे मिळवलेले आहे आणि सर्व हक्क, शीर्षक, व्याज. आण त्यावर च्या विभागत चरात वर्णनाच्या तथा वर्णनाच्या तथा असरा नगत तथ्या आसरात्यात आहे, बायलरा आहे किया यादुह मळवरारा आण से वह है, शायक, व्याज, फायदे, दांवे आणि कर्जदाराच्या कोणत्याही माण्या, देय देये आणि /किंवा कोणत्याही व्याचित हैं कि स्वाचित के किया है किया के एक स्वाचित के किया है जे कधीही देय, देय, देय किंवा कर्जदाराच्या मालकीचे सर्व विकले तसेच न विकलेले आणि/किंवा भाडेतत्वावर/परवानाधारक किंवा भाडेतत्त्वावर/परवानाधारक असतील. फ्लॅट्स/दकाने युनिट्स/अपार्टमेंट्स/मधील/ अंतर्गत/ वर/ प्रकल्पाच्या संदर्भात आणि इतर सर्व इमारती आणि संरचना ज्या प्रकल्पाच्या अंतर्गत किंवा प्रकल्पाच्या अंतर्गत किंवा त्यामध्ये किंव जासत् बांधराच्या जाणार आहेत, कोणत्याही मर्यादेशियाय कर्जदाराने दिलेली सर्च रक्कम आणि मोबदला, फ्लॅट्स/ युनिर्स/ दुकाने अपार्टमेंट्सचे मार्केटिंग/ भाडेपर्ट्याने दिलेले / अंतर्गत / प्रकल्पाच्या संदर्भात / अंतर्गत आणि अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या इतर सर्च इमारती आणि संरचना यासह. किंवा प्रकल्पावर किंवा त्यासमध्ये किंवा त्याहून अधिक आणि मर्यादेशिवाय, विक्री विचार, ठेवी / प्रीमियम, भाडेपट्टी, व्यवसाय केंद्र शुल्क, कोणत्याही स्वरूपाचे शुल्क, कोणत्याही नावाने आकारले जाणारे शुल्क, प्रदान केलेल्या कोणत्याही संरचना किंवा सुविधांच्या ापरासाठी समाविष्ठ असेल किंवा प्रदान करणे, रजा आणि परवाना शुल्क, भाडे, आंऊट स्टेडिंग, रिफंड आणि त्यासंदर्भातील दावे आणि प्रकल्पाच्या / संदर्भात लीज भाडे सबलतीच्या रकमेचा मावेश आहे आणि बैंक ऑफ मधील मुख्य एस्क्रो खाते क्रमांक ४२७६०२००००९० मध्ये पडलेल्या सर्व पैशांचा समावेश असेल. बडोदा, वांद्रे पश्चिम शाखा, मुंबई - ४०००५० कर्जदाराच्या मालकीचे.

	5405	श्वाएचक	\$444.78	۹.	5,00	श्वाएचक	5444.78
	१६०१	३बीएचके	१२६५.९४	७.	२००१	३बीएचके	१२६५.९४
	१७०१	३बीएचके	१२६५.९४				आपले विश्वासु,
डेकाणः मु स्नांकः ३	बई १.०५.२०२३						सही/- प्राधिकृत अधिकारी

फ्लॅटचा प्रकार कारपेट क्षेत्र ची.फू. मध्ये अ.क्र. फ्लॅट क्र. फ्लॅटचा प्रकार कारपेट क्षेत्र ची.फू. मध्ये

१८०१

३बीएचके

DCB BANK

डीसीबी बँक लिमिटेडकरिता

ICICI HOME FINANCE COMPANY LIMITED

Registered office at ICICI Bank Towers, Bandra – Kurla Complex, Mumbai – 400051 Corporate office – ICICI HFC Tower, Andheri-Kurla Road, Andheri(East), Mumbai – 400059

GOLD AUCTION NOTICE

This is to inform the public at large, that ICICI HOME FINANCE COMPANY LIMITED(ICICI HFC) has decided to conduct auction of gold ornament(s) pledge in the below accounts Which have become overdue or which have defaults or margin breach customers Notice hereby given to the public in general and in particular to the Borrower(s)/Co Borrower(s) to repay the due amount (mentioned below) together with further interes thereon plus all the cost and incidental expenses etc.till the date of auction.

The Borrower(s)/Co-Borrower(s)willing to release their ornament(s), shall visit the base branch wherein the ornaments were pledged by the Borrower(s) or contact the below mentioned numbers of said designated authority of respective branch(s). Having failed to repay the due amount within specified period, ICICI HFC will sell off the gold ornament(s) to public/bidders in general by way of auction. The auction will be held online through http://gold.samil.in or https://egold.auctiontiger.net between 12:30 p.m. to 3.30 p.m. on Monday, June 19, 2023.

Branch - VASHI Contact no - 7208512380 GL A/c - 120000056762

The sale is subject to confirmation by the ICICI HFC and the authorized officer of the ICICI HEC reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons

Auction will be held online through http://gold.samil.in or https://egold.auctiontige net, in case the auction does not get completed on the given date due to any reasons, the auction in respect thereto shall be conducted on subsequent working days. Change in venue or date, if any, and detailed terms and conditions of the sale, details will be

No further communication shall be issued in this regard

Sd/-Dated: 08.06.2023 Authorised Signatory For, ICICI Home Finance Company Limited

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/12410/2023 Date :- 06/06/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act. 1963 Application No. 293 of 2023.

Applicant :- Chandan Upvan Co-Operative Housing Society Limited, Add Gavand Baug, Pokhran Road No. 2, Thane (W.), Tal. & Dist. Thane - 400610 Versus

Opponents :- 1. M/s. Vardhaman Homes, 2. Vijay Govind Gawand, 3 Sanjit Vijay Gawand, 4. Subhash Govind Gawand. 5) Raianigandha Upvan CHS Ltd., 6) Ashoka Upvan CHS Ltd., 7) Kesar Upvan CHS Ltd. 8) Nilagiri Upyan CHS Ltd., 9) Palash Upyan CHS Ltd., 10) Surva Upyar CHS Ltd., 11) Gulmohar Upvan CHS Ltd., 12) Prabhat Upvan CHS Ltd. 13) Venus Upyan CHS Ltd., 14) Jupiter Upyan CHS Ltd., 15) Sonal Laxm CHS Ltd., 16) Ratnatej CHS Ltd., 17) Chintamani Gawand Baugh Upvan Jeshtha Nagrik Sanstha Take the notice that as per below details those whose interests have been vested in the said property may submit their say a the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 19/06/2023 at 3.30 p.m.

Description of the Property - Mauie Thane, Tal. & Dist. Thane Survey No./CTS No. Hissa No. Area 276 1 Part 1136.01 Sq. Mtr.

SEAL

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that I am investigating the title of the property entioned in the Schedule hereunder written.

Smt. Savitaben Trikandas Thakker and Smt. Kapilaben Rameshbhai Thakke were the owners of the property mentioned hereinbelow in the schedule hereunder written by virtue of Agreement for Sale dated 23/03/1996. Smt. Savitaben Trikanda Thakker expired intestate on 01/06/1998

By and under a Deed of Release dated 19/12/2018, duly registered with the Office of Sub-Registrar of Assurances under Serial No. BRL-5-16408-2018, (I) Smt. Kapila Ramesh Thakkar, (II) Smt. Rachana Paresh Mashru Nee Rachana Ramesh Thakkar, (III) Smt. Jigna Nitin Chandarana Nee Jigna Ramesh Thakkar, (IV) Smt Krupa Devarshi Popat Nee Krupa Ramesh Thakkar, (V) Shri. Sachin Ramesh Thakkar (VI) Smt. Sushila Vinod Thakkar Nee Sushila Trikamdas Thakkar (VI Smt. Jyoti Jitendra Adhiya Nee Jyoti Trikamdas Thakkar (VIII) Smt. Minu Trikamdas Thakkar (therein collectively called and referred to as "the Releasors released, transferred, assigned and conveyed their collectively 33.34% undivide share, right, title and interest acquired in the said premises, in favour of (I) Shri Haresh snale, ngin, tide and interest acquired in the said premises, in ravoir of (1) minates Trikamdas Thakkar and (II) Sudhir Trikamdas Thakkar resulting in Kapilabe Ramesh Thakkar being owner of 50% and Shri Haresh Trikamdas Thakkar an Sudhir Trikamdas Thakkar being owners of 25% each. (I) Shri Haresh Trikamdas Thakkar and (II) Sudhir Trikamdas Thakkar and (III

Kapilaben Ramesh Thakkar are now intending to sell the said property mentioned the schedule hereunder written to (I) Shilpa Haresh Gada and (II) Haresh Kanji Gada

Any persons having any claim, right, title or interest in respect of the propert nentioned above by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trust possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office at Advocate Nev Chheda, c/o. Chheda & Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL T.P.S. 55th and 56th Road, Near Veer Savarkar Garden, Nana Palkar Smruti Samit Marg, Borivali (West), Mumbai 400092, within **15** (Fifteen) days from the date here along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the investigation for under mentioned premises will conclude without taking into consideration such claims or objections which are deemed to have been waived and bandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Please take notice that the answers/claims given by public Notice shall not be considered. :THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that the Commercial Premises on Ownership basis being Shop No. admeasuring 377 Sq. Ft. Actual Carpet Area, on the Ground Floor, in the new building known as "The Orion Business Park" of the Society known as Himat Mansion Co-or Hsg. Soc. Ltd. situated at S.V. Road Shimpoli Signal, Borivali (West), Mumbai 40092 lying and being on property bearing Final Plot No.31, of TPS III, Borivali West Corresponding to old CTS No.127, of Village Kanheri, Taluka Borivali, within the Registration District and Sub-District of Mumbai Sub-urban

Date: 08/06/2023

MR. NEVIL P. CHHEDA

DECCAN BEARINGS LIMITED

CIN: L29130MH1985PLC035747 Regd Office: Floor No.4.Plot No.-327.Nawab Building, Dadabhai Nawroji Road, Hutatma Chowk, Fort ,Mumbai-400001

Email - deccan.bearings9@gmail.com NOTICE AND INFORMATION OF 38TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 38th Annual General Meeting of DECCAN BEARINGS I IMITED will be held on Friday, the 30th Day of June, 2023 at 11.00 A.M through Video Conference(VC)/ Other Audio Video Means(OAVM) in compliance with General Circular Nos. No. 14/2020 dated April 8, 2020 Adulto Video Welangko-Wiyi jir Chipilante Wii defendar Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated April 13, 2020, and Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated 3.01.2021, General circular No. 19/ 2021 dated 08.12.2021, 21/2021 dated 14.12.2021/ 08.12.2021 and Circular No. 02/ 2022 dated 05.05.2022 and Circular No. 10/2022 dated 28.12.2022. The forthcoming AGM will thus be held through video conferencing (VC or other audio visual means (OAVM). Hence, Members can attend and participate in the ensuing AGM

through VC/OAVM. Dispatch of Annual Report:

Members may note that the Annual Report of the company for the financial year 2022-2023 along with Notice convening the AGM will be sent only through email to all those members whose Email address are registered with the company/Registrar and Share Transfer Agent(RTA) or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the aforesaid MCA Circulars and said SEBI Circular The Notice and the Annual Report will also be made available on the company's website at www.deccanbearings.in and on the website of the Stock Exchange i.e BSE limited.

1. Manner of Registering/ Updating Email Addresses:

Members holding shares in physical form and who have not yet registered /updated their email address are requested to register/update the same with Purva Sharegistry (India) private Limited, by dicking the link: https://www.purvashare.com/email-and-phone-updation/ and select the name of the Company viz. Deccan Bearings Limited and follow the steps for registration of email address. Members holding shares in dematerialized mode and who have not vet registered/updated their email address are requested to get their email address registered /Updated with their respective DP.

2. Manner of Casting Vote through e-voting:

Date: 07.06.2023

The instruction for the attending the meeting through VC/ OAVM and the manner of e-voting are provided in the Notice convening the AGM. The login credentials for casting votes through e-voting system shall be made available to the members through e-mail after successfully registering their email addresses in the manner provided above. The Notice contains detailed instruction for members

holding shares in the physical form or in dematerialized mode, who have not registered their email addresses either with the company/RTA or the respective DP. The Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Saturday

24th June,2023 to Friday 30th June,2023 (both days inclusive). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing facility to its Members holding shares as on 23th June, 2023 being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under

. The remote e-voting period commences on Tuesday 27th June, 2023 from 09.00 a.m. and ends or

2. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company of in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars as on the cut-off date shall be entitled to vote. If a person has ceased to be the member on the cut-off date, he/she shall not be entitled to vote. Such person should treat this notice for information purpose only.

3. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked ns ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

By order of the Board of Directors **Deccan Bearings Limited**

Ritesh Parab

Date: 08/06/2023

Place: Thane/Raigad/Palghar

APPENDIX-16 [Under the Bye-law No. 34]

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital. Property of the society.

NOTICE

Shri Sunil Anant Hirlekar a Member of the Gagangir Co-operative Housing Society Ltd. having, address at Plot No 7, S P S Complex, Opp Cosmos school, Bhandup (west), Mumbai-400078 and holding flat No B-301 in the building of the society, died on 20.12.2021 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society.

If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary Of the society between 8 A. M. to 8 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of the Gagangiri Co-op. Housing Society Ltd.

Date: 08/06/2023 Place: Mumbai

Seal

sd/-Hon, Secretary

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/12412/2023 Date :- 06/06/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 294 of 2023.

Applicant :- New Jain Darshan Co-Operative Housing Society Limited,

Applicant: - New Jain Darsnan Co-Operative Housing Society Limited, Add: Cabin Cross Road, Narmada Nagar, Bhayandar (E.), Tal. & Dist. Thane - 401105 Versus

Opponents: - 1) M/s. M. S. Builders, 2) Ronald John Mendis, 3) Benilda Cajiton Mendis, 4) Joseph Cajiton Mendis, 5) Julias Cajiton Mendis, 6) Umesh Shantaram Patu, 7) Kanchan Suresh Patil, 8) Kunda Jaykumar Patil, 9) Janhavi Dhaneshwar Patil, 10) Tanuja Jayesh Bhoir, 11) Dipika Suresh Patil, 12) Rakesh Shantaram Patil, 13) Rekha Naresh Gharat, 149 Revati Mahadev Patil, 15) Shakuntala Shantaram Patil, 16) Shashikant Mahadev Patil, 17) Siddhesh Suresh Patil, 18) Sushant Suresh Patil, 19 Hemlata Hemant Bhoir, 20) The Estate Investment Company. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 27/06/2023 at 1.30 p.m. nerty - Mauje Khari Tal & Diet The

bescription of the Froperty - madje Khari, fall & bist. Thank				
Survey No./CTS No.	Hissa No.	Area		
103 103	8/A 8/B	1190 Sq. Mtr. <u>207 Sq. Mtr.</u> Total 1397 Sq. Mtr.		
	5	Sd/-		

(Dr. Kishor Mande) (SEAL) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. APPENDIX-16

[Under the Bye-law No. 35] The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital / Property of the Society

NOTICE

Shri HIMMATBHAI MOHANBHAI SARVAIYA a member of the Sunrise Tower Co perative Housing Society Ltd., having address at CTS 502 (P) 502/303. 502/305 381, 513, 513/1 TO 34, 515, 515/1-11, 516, 516/1-14, Malad Village, Rani Sati Marg, Malad (East), Mumbai - 400097 and holding shop No. UGS - 18 in the building of the society, died on 09th November, 2020 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir/heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased nember in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with certified true copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims or objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the ociety / with the Secretary of the society between 11.00 A.M. to 05.30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf Sunrise Tower Co-operative Housing Society Ltd,

Place: Mumbai, Maharashtra Dated: 08/06/2023

Hon. Secretary

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR DEBTONE CORPORATE ADVISORY PRIVATE LIMITED OPERATING IN CONSULTING SERVICES, MUMBAI (Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency

ı		Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)						
l		RELEVANT PA	ARTICULARS					
	1.	Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No.	Debtone Corporate Advisory Private Limited PAN-AAECD7560M CIN- U74120MH2013PTC246280D					
	2.	Address of the registered office	404, 4 [®] Floor, Kaveri Complex,Behind Holiday Inn Jagannath Mandir Road, Sakinaka, Mumbai-400072					
	3.	URL of website	Not available					
7	4.	Details of place where majority of fixed assets are located	Mumbai					
	5.	Installed capacity of main products/ services	As per the description on the official portal of Ministry of Corporate Affairs, the description o main division of the Corporate Debtor is engaged in to carry on the business of consultancy services.					
	6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	As per the Financial Statement provided by th Corporate Debtor for the period ended 31.03.2017. Turnover of Corporate Debtor is Rs. 1,70,23,146.70_/					

Number of employees/ workmen Further details including last available All the details are available at the office of the esolution Professional located at 911. Apollo Pre

nancial statements (with schedules) of vo years, lists of creditors, relevant Near Vijay Nagar Square ,Indore, Madhya Prades lates for subsequent events of the 452010 and can be sought at cirp.dcapl@gmail.co rocess are available at: and mark cc to guptachayacs@gmail.com aft xecuting a confidential undertaking. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available a Details are available at the office of the Resoluti

Professional located at 911, Apollo Premier, Near Vija Nagar Square .Indore, Madhya Pradesh-452010 a can be sought at cirp.dcapl@gmail.com and mark cc guptachayacs@gmail.com 10. Last date for receipt of expression of interest 11. Date of issue of provisional list of 03.07.2023

13. Process email id to submit EOI cirp.dcapl@gmail.com **CHAYA GUPT** Interim Resolution Professional of Debtone Corporate Advisory Private Limite 08.06.2023 Registration No. IBBI/IPA-002/N-00984/2020-2021/1313 AFA Valid till 21st June 2023

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public that original Share Certificate bearing No. 34, distinctive nos. 166 to 170 ir respect of Flat No. 002, "B-4" Wing, on Ground Floor, in "Chandresh Corner B3/ B4 Co. Op. Hsg. Soc. Ltd" constructed on land bearing New Survey No. 141 Hissa No. 1, Village Nilemore, situated at, Nallasopara (West), Tal. Vasai, Dist Palghar, Pin. 401203, which issued and transferred by Chandresh Corne B3/B4 Co. Op. Hsg. Soc. Ltd in the name of Mr. Mangilal Khimji Choudhary. while cleaning to flat, which has been lost/misplaced by his wife namely Smt. Geeta Mangilal Choudhary Therefore the said Smt. Geeta Mangila Choudhary has lodged Online Lost complaint at Nallasopara Police Station under Lost Report No. 16131/2023 the Society for issued duplicate Share Certificate in lieu thereof.

said Smt. Geeta Mangila Choudhary have not deposited the said original Share Certificate with any person/s, and Bank as security or otherwise Any person/s who found the same shall return to my office as well as said Share Certificate and/or Flat should lodge such claim/objection with proof 8 evidence at the my office, within 14 days from the date of this notice, failing which the said Smt. Geeta Mangilal Choudhary will ask to the said Society to issue duplicate share Certificate in espect of the said Flat and no claim wi be entertained thereafter

Place: Nallasopara

Madhur M Giri Date: 08/06/2023 Advocate

Shop No. 8/A-1, Satyam Complex Station Road, Nallasopara (West) Tal. Vasai, Dist. Palgha

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014.

rovisional list

Mumbai Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA

prospective resolution applicants

12. Last date for submission of objections to 08.07.2023

Ghoti Branch Office: Ground Floor, Unity Arcade, Plot No. 149/2A/3/2, Hotagi Road, Opp. Sanchar Press, Majrewadi, Solapur - 413003 Demand Notice Under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Undersigned being the Authorized officer of M/s Bajaj Housing Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s)/Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e. defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there-on for Home loan(s)/Loan(s) against Property advanced to them by Bajaj Housing Finance Limited, and as a consequence the loan(s) have become Non Performing Assets. Accordingly, notices were issued to them under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and rules thereto, on their last known addresses, however the same have been returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co-Borrower(s) are hereby intimated/informed by way of this publication notice to clear their outstanding dues under the loan facilities availed by them from time to time

Loan Account No./Name of the Borrower(s)/	Address of the Secured/ Mortgaged	Demand Notice
Co-Borrower(s)/Guarantor(s) & Addresses	Immovable Asset/ Property to be enforced	Date & Amount
Branch KURUDWADI,	All that piece and parcel of the Non-agricultural	26th May 2023
LAN No. 4O7RMS92256548	Property described as:	& Rs. 4,22,494/-
1. AMOL ASHOK PAVALE (Borrower)	GAT NO. 47 PART AT KURDAWADI, TAL MADHA,	(Rupees Four Lac
2. SARIKA AMOL PAVALE (Co-Borrower)	DIST SOLAPUR, MAHARASHTRA-413208. East :-	Twenty Two Thousand
Both At Gat No.47, Kurdawadi, Tal. Madha, Solapur	Zakir Manik Bagwan, West :- Bhakti Navnath Kale,	Four Hundred Ninety
District-413208	North :- Mahboob Shikhalkar, South :- Road	Four Only)
Branch , MUMBAI, LAN No. 405HSL0102988645	All that piece and parcel of the Non-agricultural	26th May 2023
and 405TSHEE402455	Property described as:	& Rs. 97,03,286/-
1. JAVED SHAIKH (Borrower)	Flat No. 1, Ground Floor Wing-A, in the building	(Rupees Ninety Seven
At Flat No 303 3rd Floor Hdil Residency Park Narangi	known as Swarnkalash CHSL, Village-Kondivita,	Lac Three Thousand
Bypass Road Palghar Virar West Virar-401303	taran Bharat Society, Chakala, J.P Nagar, Opposite	
2. NUZHAT JAVED SHAIKH (Co-Borrower)	Nagpal Hotel, Andheri (East), Mumbai -400059.	Six Only)
At Flat No 303 3rd Floor Hdil Residency Park Narangi	North: Dr. Karanjia Marg, South: Residential	
Bypass Road Palghar Virar West Virar-401303	Building, East: Galaxy Building, West: Akol Society	

This step is being taken for substituted service of notice. The above Borrowers and/or Co-Borrowers Guarantors) are advised to make the payments of outstanding along with future interest within 60 days from the date of publication of this notice failing which (without prejudice to any other right remedy available with Bajaj Housing Finance Limited) further steps for taking possession of the Secured Assets/ mortgaged property will be initiated as per the provisions of Sec. 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The parties named above are also advised not to alienate, create third party interest in the above mentioned properties. On which Bajaj Housing Finance Limited has the charge

Sd/- Authorized Officer, Bajaj Housing Finance Limited

DEMAND NOTICE

(IN PURSUANCE WITH SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002)

BORROWER.

DCB BANK

Demand Demand

FOR DCB BANK LTD.

Authorised Officer

DCB BANK LTD has sanctioned Loans facility to the following borrowers, co-borrower, mortgagors and guarantors to purchase residential premises &/or business purpose by creating equitable mortgage in favour of DCB BANK LIMITED. The repayment of the loan is irregular and the account is finally classified as Non Performing Asset in accordance with directions and guidelines of Reserve Bank of India. DCB BANK has therefore invoked its rights under section 13 (2) of the SARFAESI ACT, 2002 and called upon the borrower to repay the total outstanding d

mentioned therein, within 60 days from the date of the said Demand Notice.

The borrowers, co-borrower, mortgagors and guarantors are hereby also called upon again publicly to pay the said total dues plus applicable interest and charges, penal interest till payment and/or realization within 60 days from the date of this notice failing which DCB BANK LIMITED shall resort to all or any ol the legal rights to TAKE POSSESSION of the said properties/premises and dispose it and adjust the proceeds against the overdue amount. The borrowers, co-borrower, mortgagors and guarantors are also restrained from alienating or creating third party interest on the ownership of the property

ADDRESS OF THE MORTGAGED PROPERTY

No.	A/C. NO.	CO-BORROWER, MORTGAGORS & GUARANTORS NAME		Notice Date	Notice Amount
1	DRHLMAL00475487 & DRHLTHN00475490	Mr. Faiyaz Mussa Mulla Mrs. Shaheen Faiyaz Mulla	All that piece and parcel of Flat No. 202, on Second floor, area admeasuring about 742 Sq. Fts. (68.96 Sq. Mtrs.) built up, in the building known as "RYYAN VIEW", standing on Plot No. 25, Phase – II, Node – Nawade (12.5% Scheme), Navi Mumbai, Tal. Panvel, Dist. Raigad – 410208 And Flat No. 201, on Second floor, area admeasuring about 742 Sq. Fts. (68.96 Sq. Mtrs.) built up, in the building known as "RYYAN VIEW", standing on Plot No. 25, Phase – II, Node – Nawade (12.5% Scheme), Navi Mumbai, Tal. Panvel, Dist. Raigad – 410208	17/05/2023	Rs. 43,25,943.88/-
2	HHOMANE00054353	1. Mr. Deepak Gurunath Raut 2. Mrs. Deepali Deepak Raut	All that piece and parcel of Flat No. 108, 1st Floor, Building no A-1, Shree Ganesh CHSL, Kharuaai Nagar, Bhiwandi Wada Road, Village Shelar, Bhiwandi-421302	17/05/2023	Rs. 5,17,701.44/-
3	DRHLANE00481376	1. Mr. Abdulkalam Abdulrehman Khan 2. Mrs. Najmunnisa Abdulkalam Khan	All that piece and parcel of Flat No. 602, 6th Floor, A Wing, Building Type A-1, Mukta Aashiyana, Old Mumbai Pune Road, Kausa, Mumbra (E), Thane-400612	17/05/2023	Rs. 22,95,673.39/-
4	DRHLANE00540027	1. Mr. Rupesh Lalji Yadav 2. Mrs. Shakuntala Lalji Yadav	All that piece and parcel of Flat No. 104, area admeasuring 46.40 sq. meters i.e. 499.45 sq. ft. carpet area, on 1st floor, in Building No.02, A wing, Type –A-11, known as "Shri Mahalxmi Apartment Building no.2" in project name as "Shaligram Township" constructed on land bearing Gut no. 138 and 139, lying being and situated at Village Padghe, Taluka and District Palghar – 401404	16/05/2023	Rs. 23,16,731.00/-
5	DRHLTHN00497035	1. Mr. Manoj Komal Sharma 2 Mrs. Priyanka Manoj Shrama	All that piece and parcel of Flat No. 205, 2nd Floor, Bldg No 3, Galaxy Garden, Pashane, Vangani West, Karjat-410101	16/05/2023	Rs. 21,75,586.98/-
6	DRHLVAS00564328	1. Mr. Aditya A. Sathe 2. Ms Shweta A. Sathe	All that piece and parcel of Flat No.702, 7th Floor, C wing, Saachi Pride, Khambalpada, Kanchangaon, Shankeshwar Road, Thakurli (E), Taluka Kalyan, Dist-Thane, Dombivali-421201, Maharashtra	16/05/2023	Rs. 26,33,752.00/-

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. SIVAN NAIR was expired on 17-11-2019 at Mumbai. That MR. SIVAN NAIR used to hold the Toyota Etios, HatchBack – PETROL bearing, registration no. MH-04-GE6904 vide Mode No:07-2013, ENGINE No. Engine no 3NRD031808 and CHASIS No MBJK39BT300021526 And ACTIVA 5G -PETROL bearing registration no. MH-04-JX-0575 vide VEHICLE CLASS M-Cycle/Scooter - NT ENGINE No. JF50EU8163836 CHASIS no, ME4JF50BLJU163917, MR, SIVAN NAIF leaving behind his wife MRS. REMA NAIR being the next legal heir thus MRS. REMA NAIR desires to apply and transfer above mentioned vehicle in her name. So I REMA NAIR hereby invite claims/objections within a period of 7 days from this notice any person having any kind of claim/ objection should contact at the address, 601, Saket Tower 2, Near Kalwa Bridge, Thane West with copies of such documents, proofs, in support-of their claims, demands etc. If no claims/objections

are received within 07 days of this notice,

transfer the above vehicle of late MR. SIVAN NAIR expired on 17–11-2019 and no claims

thereafter will be entertained.

PUBLIC NOTICE

This Public Notice is given on behalf of my Client Mrs. Rekha Subhashchandra Pal and Client Mrs. Rekha Subhashchandra Pal and Mr. Aryan Subhashchandra Pal a bonafide member of "Reliable Prestige 1 CHS Ltd" And Owner of Flat No. 605, On the 6th Floor, D wing, Building Known as "Reliable Prestige" Constructed on land Bearing Survey No. 153 (New), 102 (Old), Hissa No. B, Situated to Village Achole, Tal. - Vasai, District - Palghar, 401209. Previous Owner of The Said Flat Mr Subhashchandra Shitlaprasad Pal expired on dated 19th April 2021. Left behind him Mrs. Rekha Subhashchandra Pal (Wife) and Mr.

Aryan Subhashchandra Pal (Son) as the Only Legal heirs. If Any persons having any claim, right, title o If Any persons having any claim, right, title or interest against or above are required to make the same known in writing along with duly notarized supporting document, at my office at A.K. Tiwari Advocate High Court, Office No 10 Shyam Garden CHS Ltd. Virat Nagar, Virar (W), Palghar-401303. Mob. 9139538369 within 07 days from the date hereof.

Date: 08.06.2023 Place: Mumbai

A.K. Tiwar (Advocate High Court)

PUBLIC NOTICE

NOTICE THAT MR. MANMOHAN JANARDAN MANTRI, Was 100% Owner of Flat bearing No.F-202 on the F Wing, 2²⁰ Floor, area admeasuring 30.40 sq. mtrs in the building known as "West View" of Charkop West View Co-operative Housing Society Limited situated at Charkop Sector No.2, Kandivali – West, Mumbai 400067. (Here in after Flat No. F 202 referred to the said 'Premises'). The said MR. MANMOHAN JANARDAN MANTRI lied on 03.10.2020 at Mumbai. He left behind his only Son i.e. Mr. Vishant Manmohan Mantri who is our client and the only legal heir of the said deceased. He was holding 5 shares each of Rs.50/- with respect to the flat having Share certificate No. 242.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors for the transfer of the said shares and the interest of the deceased member in the capital/property of the society within 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above our client Mr. Vishant Manmohan Mantri shall approach the society and the society shall be free to deal with the right and shares as is provided under the bye-laws of the society and declare our client i.e. Mr. Vishant Manmohan Mantri as the owner of the said flat and said shares. Any claim information received there after shall be considered as vaived or not validly claimed and confirmed that Mr. Vishant Manmohan Mantri shall be the only legal heirfor entitled to the said premises and the shares as referred above.

Date:-8th June 2023 Place:- Mumbai

Place: Mumbai

Thane

Sd/-Adv. Prachi Solanke 17/28, Sahyadri Nagar Chs Ltd., Charkop, Kandivali - West, Mumbai - 400 067.

"Form No. INC-25A Advertisement to be published in the newspaper for conversion of public

company into a private company Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs Mumbai Region In the matter of the Companies Act. 2013, section 14 of Companies Act. 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND n the matter of M/s Baywater Realty Limited having its registered office at $\underline{406,4th}$ Floor, Kakad Chambers, 132 Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018, Applicant Notice is hereby given to the general public that the company intending to make a application to the Central Government under section 14 of the Companies Act 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Annual General Meeting. Extra Ordinary General Meeting held on <u>02nd June, 2023</u> to enable the company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status o the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director at Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai - 400002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address

For and on behalf of Baywater Realty Limited Date: 08th June 2023 Abhishek Malpani (DIN: 02300999)

406, 4th Floor, Kakad Chambers, 132 Dr. A.B. Road, Worli, Mumbai – 400018 Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane

& Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 -mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/12421/2023 Date :- 06/06/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 297 of 2023. Applicant :- Laxmi Sagar Co-Operative Housing Society Limited Add: Ayre Gaon, Nandivali Road, Dombivali (E.), Tal. Kalyan, Dist.

Versus

Opponents :- Subhash Builders, Through 1. Ravindra Ghanshyam Rane. 2. Yashwant Baburav Patil. 3. Nitin Bhaskar Prabhu. 4. Aprna Nitin Prabhu Take the notice that as per below details those, whose terests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 20/06/2023 at 12.30 p.m.

Description of the property - Mauje Ayre, Tal. Kalyan, Dist. Thane Survey No./CTS No. 62 1 (E) Pt. 471 Sq. Mtr.

(Dr. Kishor Mande) SEAL District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/7249/2023 Date :- 19/05/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the

Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Applicant :- (PROPOSED) Saidham Residency C Wing Co-Operative Housing Society Limited, Add: S.No. 109/9 Part & 109/11 Part, sangaon (E.), Tal. Shahapur, Dist. Thane

Versus Opponents :- M/s. Saisiddhi Builders & Developers, Prop. Shri. Bhagwan Khandu Adhikari Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 19/06/2023 at 12.30 p.m.

Description of the Property - Mauje Asangaon, Tal. Shahapur, Dist. Thane Survey No./CTS No. Hissa No. 109/9 Part & 109/11 Part 3029.00 Sq. Mtr. Sd/-(Dr. Kishor Mande) SEAL District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane

& Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act. 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/12414/2023 Date :- 06/06/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 295 of 2023. Applicant :- Vishal Pushpak Co-Operative Housing Society Limited, Add : Darshana Apartment No. 02, Vijay Nagar, Puna-Link Road, Kalyan (E.), Tal. Kalyan, Dist. Thane - 401306

Versus Opponents :- 1. Tukaram Sopan Kamate, 2. Anant Gopal Gavali, Prop. Jarimari Consturction and Director Jarimari Construction Pvt. Ltd., 3. Sudha Anant Gavali, Prop. Jarimari Consturction Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 20/06/2023 at 12.00 p.m.

ption of the Property - Mauje Kalyan, Tal. Kalyan, Dist. Than					
Survey No./CTS No.	Hissa No.	Area]		
30/81	-	526.75 Sq. Mtr.]		
SEAL	(Dr. Kish District Dep	Sd/- nor Mande) outy Registrar, pocieties, Thane &			

Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.